

वस्त्रोद्योग धोरण २०११-२०१७ अंतर्गत
विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील
नवीन वस्त्रोद्योग प्रकल्पांना १०%
भांडवली अनुदान योजना.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन शुध्दीपत्रक क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.२/टेक्स-२
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १२ मार्च, २०१२.

वाचा :-१. शासन निर्णय क्रमांक धोरण-२०११/प्र.क्र.२/टेक्स-२ दिनांक १ मार्च, २०१२

शासन शुध्दीपत्रक :

१. परिच्छेद १ "अ" नंतर "या योजनेअंतर्गत भांडवली अनुदानाची गणना करण्यासाठी केंद्र पुरस्कृत TUFs अंतर्गत व्याज योजनेसाठी पात्र असलेली दीर्घ मुदती कर्जाची रक्कम ग्राह्य धरण्यात येईल" असे वाचावे.
२. वरील विषयाबाबतच्या संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद २(अ) मध्ये "UID क्रमांक पात्र प्रकल्प" या शब्दानंतर "मात्र ज्या यंत्रमाग घटकांनी संदर्भीय अ.क्र.२ येथील दिनांक २८.४.२०११ मधील परिच्छेद ६(iii) अनुसार ५% व्याज सवलतीऐवजी २०% मार्जीन मनी सबसिडीचा लाभ घेण्याचा पर्याय निवडलेला आहे त्या यंत्रमाग घटकाना वस्त्रोद्योग आयुक्त, वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून UID क्रमांक प्राप्त करून घेण्याची अट राहणार नाही" असे वाचावे.
३. तसेच प्रकल्पाबाबतची online माहिती सादर करणे व अनुज्ञेय सवलतीच्या मागणीसाठी प्रस्तुत शासन निर्णयासोबत जोडलेले फॉर्म "A" व "B" अंतिम नसून राज्य शासनाच्या वेबसाईटवर संबंधीत वित्तीय संस्था / बँकांना उपलब्ध करून दिलेले फॉर्म "A" आणि "B" हे अंतिम राहतील. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या फॉर्ममध्ये माहिती देणे व अनुज्ञेय अनुदानाची मागणी करणे आवश्यक राहिल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(र. मो. आडे)

महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव

प्रति-

मा.राज्यपाल यांचे सचिव.

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.